

प्रकरण पाचवे

निष्कर्ष

जगाच्या पाठीवर कोणत्याही मानवी समूहाचे अंतरंग समजावून घ्यावयाचे असतील तर आपण सहजगत्या तेथील साहित्यावरून नजर फिरवण्याचा प्रयत्न करतो. कारण साहित्य म्हणजे समाजाचा व तेथील लैकांच्या मनाचा आरसा आहे. ज्या साहित्यात समाजातील विविध अंगांनी चाललेल्या सूक्ष्म हालचाली अणि तरंग व्यक्त होतात, जे तरंग आपणास जाणवतात, ते साहित्य आपल्याला आवडते. साहित्याची ही अवड फक्त सुशिक्षित लोकांपुरती मर्यादित नाही. ज्यांनी कधी पाटी-पेन्सिल हाती धरलेली नाही अशा व्यक्तींनी तुळ्डा आपल्याला सहजपद्धतीने इतिहास, रामायण, महाभारत, दूराणे, गीता, संतांचे अभिंग इत्यादी मधून स्वतःला जाणवणारे अनुभव व्यक्त केले आहेत. म्हणूनच आपल्या जीवनात साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाने लिहिण्याची, बोलण्याची, वाचण्याची कला शोधून काढली. ती विकसित केली व त्या माध्यमातून समाजाचा आविष्कार प्रकट केला. म्हणूनच आपण आज साहित्यातील स्त्रीविषयक विचारांचा मागोवा घोण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आजच्या जीवनात सर्वच क्षेत्रात स्त्री-पुरुषांच्याबरोबर कार्य करीत असताना दिसते. साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिरिंब उमटते. म्हणून त्या साहित्यात स्त्रीजीवनाचे वित्रण येणे क्रमप्राप्तच आहे. स्त्री व पुरुष मानवी जीवनाची प्रमुख झंगे आहेत. स्त्रीविना पुरुष किंवा पुरुषाविना स्त्री ही कल्पना माणसाच्या जीवनात कमतरता आणणारी गोष्ट आहे. स्त्री अनेक नात्यांनी पुरुषाच्या जीवनात येते. अशा या स्त्रीचे मराठी कथात्मक साहित्यातील वित्रण लक्षात घोण्यापूर्वी तिचे भारतीय संस्कृतीत काय स्थान होते व आहे याचा थोडा विचार करावा लागेल.

भारतीय संस्कृतीतील स्त्रीचे स्थान :-

मनुस्मृती, वेद, पुराणे व भगवद्गीता इत्यादी हिंदू धर्मग्रंथातील विचारावर भारतीय जीवन पद्धती अधारलेली पहावयास मिळते. हजारो वर्षांपासून या ग्रंथांतील विचारांनी भारतीयांच्या जीवनाचे नियमन केलेले दिसून येते. "चातुर्वर्णसु मया सृष्टम् गुणकर्म विभागशः" असे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितले आहे. समाजाचा गाडा सुरक्षीत चालण्यासाठी त्याची आवश्यकता होती, अशी त्यास पुष्टीही जोडली आहे. पण तेथील पुरुषप्रधान संस्कृतीने यापुढे जाऊन "स्त्री" चा पाचवा वर्ग कल्पून तिला आपल्या मनाप्रमाणे राबवून घोण्याचा अनिष्ट पायंडा सुरु केलेला आहे. एकीकडे "स्त्री" चा जगन्माता, देवी म्हणून गौरव करायचा तर दुसरीकडे "मोक्ष मार्गातील धोँड" म्हणून तिची अवहेलना

करायची आगा दुटप्पी धोरणात भरडणारी स्त्री आपल्यापुढे उभी राहते. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः शशेतस्तु पूजन्ते सर्वास्तत्राफिला क्रियः" असे म्हणणारा मनू दुस-या ठिकाणी "न स्त्री स्वातंत्र्य मर्हति" असे सांगून स्त्री जातीला गुलामगिरीचे जीवन बद्दल करतो. स्त्रीने त्या त्यावेळी पित्याच्या, पतीच्या व मुलाच्या आधारे जगावे असे सांगून तिला अबला किंवा दुबळी ठरवतो. त्याचठिकाणी तो पुरुषा जातीला स्त्रीपेक्षा वरचळ लेखतो. पुरुषाला अमर्यादि स्वातंत्र्य देतो. यातूनच पुरुषप्रधान संस्कृतीची निर्मिती झाली असावी. पिता कुटुंबाचा प्रमुख गणला गेला की त्याची कुटुंबावर अमर्यादि सत्ता असणे ओधानेच आले. या सत्ता लालसेतून स्त्रीला समाजात, कुटुंबात दुख्यम स्थान मिळाले.

या कालखंडातच स्त्री ही पुरुषाच्या मालकीची वस्तू गणली गेली. तिला स्वतःच्या मनाने वागणे कठीण झाले. एका अथाने ती पुरुषाची गुलामच झाली. गुलामर्हे धडे देण्यासाठी रका समाजगटाने काल्पनिक देवधर्म निर्माण करून स्वर्ग-नरकाची भ्रामक कल्पना मांडली. स्त्री शूद्रांना अज्ञा नात ठेऊन लुबाडले. त्यांचा छळ केला. आपले वर्द्यस्व कायम टिकून रहावे म्हणून देवधर्माच्या नवाखाली जितक्या काही क्लृप्त्या काढता येतील तैवट्या काढल्या. स्त्रीच्या माथी प्रातिव्रत्याची कल्पना मारून तिने विवाहबाह्य काम व्यवहार केला तर भयंकर अपराध मानला गेला. त्यातूनच एकप्रतिव्रत निर्माण झाले. पती मेला तर तिने आजन्म दुसरे लग्न न करताच राहिले पाहिजे अशी सक्ती करण्यात आली. त्यातूनच सल्ली जाणे, केशवपन करणे, पुनर्विवाह न करणे इत्यादी पाशावी अत्याचार स्त्रीवर होऊ लागले. पुत्र झाला तर वंश टिकतो व मोक्षप्राप्ती मिळते. या खुळचट समजुती संगितल्या गेल्या. त्यामुळे पुत्र नसलेल्या वांझ स्त्रीघा छळ होऊ लागला. प्रपंच करूनही परमार्थ साधता येतो असे सांगणा-या एकनाथासारख्या संतांनी देखील स्त्रीची निंदा केलेली पाहवयस मिळते. कारण ते एकनाथी भागवतात म्हणतात,

"पुरुषासी घावया दुःख । स्त्री संगची आवश्यक
पुत्र पौत्राद्वारा देखा । नाना दुःख भोगवी
नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांची गोष्टी
स्त्री देखिताची दिढी । उठाउठी पळावे ।"

संतांनीच जर असे म्हटले तर मराठी माणूस स्त्रीची उपेक्षा करण्यात मागे कसा बरे रहील ? या पाश्वर्भूमीवरुनच भारतीय साहित्यात स्त्रीचे चित्रण केलेले आहे. स्त्रीला क्षा प्रकारे जीवन जगावे लागतो, तिचा क्षा छळ होतो, याचे वर्णन मराठी कथा, कविता, कादंबरी, नाटकात होऊ लागले

व अशी घिरणे मराठी सहित्यात घेऊ लागली.

महात्मा फुले कलीन स्त्रियांची परिस्थिती :-

1848 मध्ये अमेरिकेत स्त्रियांच्या उद्धाराची घळवळ सुरु होती. त्याचवेळी भारतीय समाजातील स्त्री सामाजिक, मानसिक व वैचारिक दिवाळखोरीच्या खार्डत गर्के घेत होती. हिंदू शास्त्राच्या मते स्त्रिय आणि शृदू यांना विधेचा अधिकार नव्हता. स्त्री ही विश्वासास अपात्र, त्याचप्रमाणे दुष्ट, घंघल, अविचारी, स्वैर मानण्यात घेई. स्त्रीने शिक्षण घेणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने भृष्टाचार करणे होय. जर तिने शिक्षण घेतले तर तिला अकाळी वैधाच्य घेते अशी समजूत होती. स्त्रियांनी पायात जोडे वा वाहणा घालणे ही अपवित्र गोष्ट समजली जात होती. तिने छत्री वापरली तर पुरुषांचा अपमर्द होई. वडिलधा-या मंडळीच्या देखत नव-याशी बोलणे हे असभ्य वर्तन मान्ये जाई. स्त्रीने नव-याच्या पंक्तीस जेवणे ही अपमानकारक गोष्ट ठरे. ती पारतंत्र्यात होती. विधाभ्यासामुळे तिची पाचारणाकडे प्रवृत्ती वाढेले. तिच्या बुध्दीने वागले असता तर्वनाश होतो. स्त्री ही दोषांची व अज्ञानाची खाण होती. तिला अशा त-हेने स्वातंत्र्य अजिबात मिळत नसे.

वरील परिस्थितीबरोबर बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, विधवा पुनर्विवाह बंदी होती. केशव फ, बहुपत्नी अशा रुढी होत्या. दीडगो वषापूर्वी या हिंदुस्थानात स्त्रियांची अवस्था अत्यंत करुण होती. हीन-दीन विधवा आपल्या कच्च्या-बच्च्या कडे पाहून जगत होत्या. केवळ मरण घेत नाही म्हणून आपल्या भावना जाळून कित्येक लहान-लहान मुर्लीनी म्हाता-या नव-या च्या गळ्यात वरमाला धातल्या होत्या. पतीच्या मृत्युनंतर कितीतरी जिवांच्या घिता रचल्या होत्या. यांशिकापूर्वी जिवांच्या आकृता कोणाला ऐकू घेत नव्हता. या अबलांची दया कोणाला आली नाही. उलट नशिबाला दोष देऊन मूकरुदन करण्यापलिकडे त्या काहीही करू शक्त नव्हत्या. नाना प्रगारच्या अशा-स्त्रीय रुढी आणि चालीचे प्राबल्य माजल्यामुळे हिंदू समाजातील जीवन झाकाळतेले होते. या सर्व गोष्टी-विस्तृद अंड उभारणे अत्यंत गरजेचे होते.

स्वातंत्र्यपूर्व काळखंडातील स्त्रीक्षया घिरणाचे स्वरूप :-

1857 साली प्रसिद्ध झालेली बाबा पद्मनजी यांच्या "यमुना पर्यटन" या मराठीतील पहिल्या स्वतंत्र कांदंबरीने वास्तववादी घिरण रेखाटले आहे, विधवाचे दुःख मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. यापूर्वीच म.फुले यांनी शृदूदिकांना शिक्षण देण्याचे व विधवा विवाह घडवून आणण्याचे कर्ता सुरु केले होते. शिक्षण नसल्यामुळे स्त्री व शृदूंना तेथील आर्यभटांनी छले.

त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आगरकर, ह.ना.आपटे, वामन मल्हार जोशी यांनी परंपरा वृत्तीवर आघात केला. हरीभाऊंनी स्त्री स्थातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. स्त्रीला मिळणारी अमानवी वागणूक व तिचा छळ याचे वित्रण केले, "या लक्षात कोण घेतो?" या काढंबरीतून संयुक्त कुटुंबपद्धती यामुळे स्त्रीला किती दुःख सहन करावै लागते याचे वैधक वित्रण येते. त्यामध्ये जबरी-विवाह, जरठ-कुमारी विवाह, विधवेला मिळणारी अमानुष वागणूक, स्त्रीला शिक्षण दिले तर तिचे दुःख कमी होईल, याचा विचार येतो. यादृष्टीने यमूळे मुंबईला जाऊन शिक्षण दिले, सभोत व्याख्याने देते, याचे थोडेसे विवेचन आले आहे.

ह.ना.आपटेनंतर म्हणजे 1920 ते 47 या कालखंडात स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे व तिच्या त जागृती निर्माण करण्याचे कार्य वा.म.जोशी, श्रीधर फेतकर, भा.वि. वरे रकर, वि.स.खाडिकर, ना.सी.फडके, साने गुरुजी, ग.त्र्यं.माडखोलकर, पु.ल.देशपंडे हे त्या वेळेचे काढंबरीकार करीत होते. या कालखंडात स्त्रीकडे सहानुभूतीने पाहिले जात होते. स्त्रियांत सुधारणा होऊन त्याचे जीवनमान उंचवावे अशी तळमळवी या लेखकांच्या मनात होती. त्यामुळे या लेखकांनी सुधारणावादी दृष्टीकोनातून स्त्रियांची वित्रे रेखाटलेली पाहवयास मिळतात.

मराठी कथात्मक साहित्यातील स्त्री वित्रण :-

आपटेनंतर म्हणजे 1920 ते 40 या काळात स्त्रीचे वित्रण बदलत गेलेले दिसते. या कालखंडाती स्त्रीकडे सहानुभूतीने पाहिले जात होते. त्यांच्यात सुधारणा होऊन जीवनमान उंचवावे अशी तळमळवी या लेखकांच्या मनात होती. स्त्रीवर पुरुषांची जाचक बंधने असू नयेत तसे विविध विषय हा तळले भेजे होतो.

1960 नंतर मराठी वाडम्यात दिसणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दलित साहित्याची निर्मिती होय. आजपर्यंत पांढरपेशी वर्गाच्या जीवनावर पांढरपेशी लेखक लेखान करीत होते. या पुढे आविडकरांच्या ऐरोफुले शिक्केला, तळागाळातला माणूस लेखान करू लागला. दीन-दलित स्त्रियांच्या व्यस्था, वैदनवि वित्रण होऊ लागले. जन्मामुळे दलित म्हणविणारे लेखक आपल्यावरील अन्याय, अत्याचाराचे वित्रण करू लागले.

शंकरराव खारात, बाबुराव बागूल यांनी आपल्या कथांतून स्त्रियांच्या जीवनाचे यथार्थ वित्रण केले आहे. सासू, नवरा, मुलगा व समाजाकडून होणारा तिचा छळ, कॉंडी याचे ते प्रत्यक्षकारी वित्रण करतात. दलित साहित्यात मत्र हे बंद करणा-या ब-याच स्त्री व्यक्तिरेखा

पाहावयास मिळतात.

संकंदरीत मराठी वाड. मयातील स्त्रियांच्या वित्रणाच्या विचार करायचा ठरवले तर स्वातंत्र्य पूर्व कालखांडातील अभिषित स्त्री ब्रिक्षण घोऱन अडगलीच्या खोलीतून बाहेर आली. पण तिच्या मनावरचे उलामीचे संस्कार गेले नाहीत. पुरुषाच्या अधिपत्याखाली राहूनच आपले स्वातंत्र्य ती शोधण्याचा प्रयत्न करू लागलेली दिसेली. स्वातंत्र्यानंतरच्या कालखांडातील स्त्रीमध्ये समानतेचा हक्क मागण्याइतकी धिटाई आली. सभा-संगेलनात भाग घोऱन अन्याय अत्याचाराविरुद्ध ती दाद मागू लागली. तरीहृद्धा तिच्या क्षेत्रे पाहण्याचा पारंपारिक दृष्टिकोन काही बदलेल असे वाटत नाही. पुरुष-वगने तिचे गरजेपुरते स्वातंत्र्य मास्य करून "भोगवस्तू" या पलीकडे तिला किंमत दिली नाही. 1960 नंतर स्त्रीमुक्तीच्या चळवळीला जोर आला. तरी ही हुंड्याचा जो प्रश्न सुरवातीच्या काळात होता तो आता बिकट झालेला दिसतो. मुलीला हुंडा घावा लागतो, म्हणून मुलीपेक्षा मुलगा झालेला फायदेयाचा हा विचार बळावला. व त्या पौटी मुलीचा असलेला गर्भ मारण्याचा एक प्रकार अस्तित्वात आला. म्हणजेच स्त्रीजातीवर पाशवी अत्याचार करण्याचा प्रकार सुरु झाला. लग्न होऱन हुंडा नसल्या-मुळे हुंडाबळीमुळे स्त्रियांच्या जिवास घोऱा किंमत निर्माण झाला. त्यामध्ये काहीना जिवास मुकावे लागले. आजची स्त्री सुशिक्षित, कितीही बुध्दीमान, कर्तृत्वशाली असली तरी स्त्रीत्वपूर्णवित्र्य टिकविण्याची जबाबद्धारी तिच्यावर पुरुष संस्कृतीने लादलेली आहेच. म्हणून तिला घराबाहेर पडण्यास समाजाचे भय हे उरतेच.

स्त्री ही पतीची निष्ठा व ध्येय यात गुंतली की तिचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. स्वतंत्र वृत्तीने तिने जगण्याचा प्रयत्न केला की तिची सुरक्षितता घोऱ्यात येण्याचे भय तिला असतो. अशा या गर्तत पूर्वीसारखी आजची ही स्त्री उभी आहे. म्हणून ख-या अथाने समाज घटक म्हणून कुटुंबात व समाजात स्त्रीचे आजही गौण स्थान आहे हे डॉ.भालचंद्र फडके याचे म्हणणे आहे. स्त्री जीवनावर व मराठी साहित्यातील बळात्या स्त्री जीवनावरही प्रकाश टाकणारे आहे. माणसाला नव्या स्त्रीचे वित्रण यापुढील मराठी वाडमयात निर्माण झालेलपहावयास मिळेल, असे मला वाटते. स्त्री असौ की पुरुष, जोपर्यंत त्यांच्या मनात परस्परांविषयी दुजाभाव राहील तोपर्यंत स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पारंपारिक असेल. आणि तिचे साहित्यातील वित्रही त्याच भूमिकेतून होत राहील. हे ही येथे नमूद करावेसे वाटते.

दलित वर्गातील स्त्रियांचा अभ्यास केला असता आपल्याला त्यातून काही निष्कर्ष काढता येतील. त्यापैकी पुढीलप्रमाणे :-

- × सर्वच दलित कथोंचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्यात वैदना, विद्रोह व नकार याचे वित्रण असते. शंकरराव खारातांनी सुरुवातीपासूनच आपल्या कथोत दलितांच्या वैदनेला वाचा फोडली आहे. बाबुराव बागूल यांच्या कथोत विद्रोह व नकार याचे अधिक प्राबल्य आहे. शंकर-राव खारातांनी आपल्या कथा मराठी साहित्याच्या कथापरंपरेतच लिहिल्या. त्यांच्या कथांचा अभ्यास मराठी कथा व दलित कथा या दोन्ही झंगांनी करता येतो. त्यांनी दलितांच्या वैदना आपल्या कथोद्वारे व्यक्त केल्या. बाबुराव बागूल हे दलित साहित्याच्या निर्मितीनंतरच्या कालखंडातील कथाकार असून त्यांनी आपल्या कथोतून विद्रोह व नकार यांचे वास्तव वित्रण प्रभावी लेखणीद्वारे केले आहे.
- × मराठी साहित्याच्या सुमारे 100 वर्षांच्या कालखंडाचा विचार करता त्यातील स्त्री घर-संसार, चूल-मूळ सांभाळून घराबाहेर आलेली, ऑफिसात व कारखान्यात काम करणारी व नंतर आकाशापर्यंत उछऱ्याण करणारी द्विस्तो. मात्र दलित साहित्याचा जन्मच 1960 नंतरचा असल्याने या कालखंडातील दलित स्त्रीची वाटचाल त्यामानाने फारच कमी आहे. तथापि सुमारे 30 वर्षांच्या कालखंडाचा विचार करता ही प्रगतीची वाटचाल अधिकच आहे.
- × दलित स्त्रियांना शारीरिक कष्टाचे काम, मोलमजुरी, इौजगार केल्याशीवाय अन्नाचा प्रश्न सोडवता येत नसल्याने त्यांना बालपणापासूनच बाह्य जगाशी व्यवहारी संबंध ठेवावे लागत असत. यामुळेच पांढरपेशी समाजातील नोकरी करणा-या स्त्रियोपिक्षाही दलित स्त्रियांमध्ये अधिक "मोक्ळेपणा" जाणवतो. या मोक्ळेपणाचे प्रत्यंतर तिच्या वागण्यात, बोलण्यात दिसून येते.
- × फूर्हीची दलित स्त्री पिढ्यानु पिढ्या चालत आलेल्या व्यवसायात आपल्या पतीला मदत करत होती. त्याला धांदयात मदत करून प्रपंचाचा गाडा औढत असल्याचे आढळते. म्हणजेच या स्त्रिया कठट करणा-या आहेत. आपल्या नव-याच्या कामात हातभार लावत असत. उदा. "सांगवा", "नवस", "दौँडी", "जागल्या इत्यादी कथांतील स्त्रिया.
- × स्त्रीपात्रे अगतिक-अस्थाय्य बनून इतरांच्या वासनेची शिकार झालेली आढळतात. तर काही वेळा अंधश्रद्धेतून स्वतःचे नुकसान करून घेणा-या आहेत. प्रत्येकी पोडासाठी चौ-यामा-या करणा-या स्त्रिया आहेत. या स्त्रिया निरक्षार असल्याने अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. त्यामुळे देव-देवर्षी, नवस-सायास करण्यात स्थ्या मग्न आहेत. उदा. "नवस", "लागीर", "धौँडाई देवरुषीण", "ओळब" इ.कथा.

- × पूर्वीची दलित स्त्री तिच्यावर समाजाने केलेले अनेक अत्याचार आर्थिक परिस्थिती मुळे व सामाजिक परिस्थितीमुळे सहन करत होती. पण आता ती या अत्याचारांविरुद्ध बंड करताना आढळते. तर काही प्रसंगी या अत्याचाराविरुद्ध झागडा ही करते. त्याविरुद्ध ती ठामपणाने उभी राहते व स्वतःच्या समानतेवी मागणी करताना दिसते. स्त्री-मुक्ती घळवळीची बिजे दलित स्त्रियांच्या बंडात व झागडयात रुजलेली असावीत असे वाटते.
- × स्त्री म्हणजे वडामांसाची उपभोग्यवस्तू असून तिचे मन गृहीत धारले गेले नाही. त्यामुळे पुरुषांचे वर्षत्व, समाजव्यवस्था, दारिद्र्य, अज्ञान या भाराखाली दलित स्त्री दडपून गेली आहे. या सर्वांची बंधने तिच्यावर जन्मापासूनच लादलेली आहेत. तथापि ही बंधने झुगारून घावीत असे वाटत असले तरी चातुर्वर्ण्य व्यवस्था, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, दारिद्र्य इ.मुळे ते तिळा पूर्णपणे शक्य झाले नाही.
- × 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे 1950 च्या दरम्यान दलितेत्तर समाजातील जे जे विवाह होत असत ते बंधनानुसार पार पाडले जात होते. घरच्या लोकांच्या बंधनांप्रमाणे विवाह घडवून आणले जात होते. त्यावेळी विवाहबाबृय संबंध ठेवणे हे रुटीला, परंपरेला अमान्य होते. पण पुढे दलित समाजातील स्त्रियांवर अनेक दुर्दृशी प्रसंग व अन्याय ओढवू लागले. त्यामुळे त्यांना काहीवेळेला स्वतःचा पती जिंकत असताना, तर काहीवेळेला पती जिंकत नसताना विवाहबाबृय संबंध ठेवावे लागलेले आढळतात. काहीवेळेला आर्थिक परिस्थितीमुळे देखील विवाहबाबृय संबंध जोडावे लागलेले आहेत. उदा. बाबुराव बागूल यांच्या "आई", "भांडवल" ह्या कथांचा उल्लेख करावा लागेल. त्याचप्रमाणे विधवांना पुनर्विवाह करण्यास मुरुवातीच्या काळात परवानगी नव्हती. दलित समाजाला ते रुचतही नव्हते. तरीसुद्धा विधवा स्त्रियांनी पुनर्विवाह कैल्याची नोंद बाबुराव बागूल यांच्या "आई" या क्योत आढळते.
- × भारतीय समाजात पुरुषवर्ग लेखन, वाचन करताना दिसतो. मात्र स्त्रीवर्गाला यापासून दूर ठेवले आहे. त्यामुळे पुरुषांच्या तुलनेने स्त्री लेखिकांचे व वाचकांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. लेखिकांची साहित्य निर्मिती कमी असून त्यामानाने दलित लेखाकांनी केलेले स्त्रीचित्रण विस्तृत आहे. त्यांनी फक्त दलित समाजातीलच स्त्रीचे चित्रण केले आहे असे वाटत नाही तर त्यांच्या साहित्यात समग्र समाजातील स्त्रियांचे चित्रण आले आहे. दलित स्त्री शिक्षणाच्या बाबतीत मगे असली तरी तिला मात्र आपल्या मुलाबालांनी शिकावे, नोकरी करावी, आपल्या वाटयाला आलेले भोग मुलांच्या वाटयाला येऊ नयेत यासाठी मुलांनी शिक्षण घ्यावे असे तिला वाटत असते. उदा. "विद्रोह", "आई" या सारख्या कथा.

- × आजचा काळ स्त्री स्वातंत्र्याचा व मुकितचळवळीचा असल्याने स्त्री आपले मनोगत स्फटणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. या परि स्थितीत दलित स्त्री मागे असणे त्वाभाविकच आहे. तथापि ती घाबरून पायाच्या अंगठ्याने जमिनी टोकरणारी व तौडातून आवाज न काढणारी दलित स्त्री नाही. ती काहीवेळे आवाज घटवून खडया सुरात शिव्यांचा आणि अलंकारिक भाषेचा उपयोग करून चारचौघात उत्तम भांडू शक्णारी, प्रत्यंगी मधाळ बोलणारी दलित स्त्री आहे.
- × दलित स्त्री अद्याप ग्रांथिक व्यवहाराकडे फारशी वळलेली नाही. दलित स्त्रीने स्वच्छ राहणे हे ही येथे शक्य होत नाही. तिचे संपूर्ण आयुष्यच दुःखात जाते. त्याचबरोबर सगळा दिवस कष्टाच्या कामात निघून जातो. मग तिला लिहिण्याची सुविधा किंवा शिक्षणासाठी शाळेत जायला वैल कुटून मिळणार ?
- × दलित स्त्रीच्या ठिकाणी व्यावहारिक शांदाणपण अधिक आहे. पण शिक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर दलित स्त्रियांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे प्रमाण सर्वसाधारण दहा टक्के इतके आहे. त्याचबरोबर रामोशी, भंगी यासारख्या दलित जातीतील स्त्रिया शंभर टक्केसिरक्षार असल्याची नोंद आहे.
- × दलित साहित्यातील स्त्रीचा नकार हा जातीधर्माच्या आणि पुरुषी शोषणापासून मुक्तीचा पुकार वाटतो. स्त्रीच्या कथा - व्यथा दलित साहित्याने हाताळल्या आहेत. "माणूस" म्हणून तिचे देहवर्णन, तिची मादकता ही पुरोगामी साहित्याने भासमय केली होती, गोंजारली होती. ते वर्णन दलित साहित्यात आढळतच नाही. दलित साहित्यातील स्त्री वित्रण कथी वाचकांची मानवता उंचबळून आणते, तर कथी शोकडया किणातून भान देत असते.
- × दलित साहित्यात नोक-या करणा-या स्त्रियांचे वित्रण अधिक नाही. कारण शिक्षणाचेच प्रमाणकमी असल्याने याचे वित्रण फारच कमी आढळते.
- × ज्या स्त्रियांना लेखनाची हौस असते, त्यांना फुरसत असतेच असे नाही. कारण बहुसंख्य दलित स्त्रिया ग्रामीण विभागातच राहणा-या आहेत. त्यामुळे दलित साहित्यातील कथो-मधून आपल्याला दिसलेली स्त्री बदललेली पाहण्याचे भाग्य केव्हा लाभेल अशीच शंका मनामध्ये निर्माण होते. विकासाची गती मंद आहे, याची बोचणी वेळोवेळी होते. हा साहित्यबाह्य विचार असला तरी साहित्याच्या अभ्यासानेव मनामध्ये हा विचार निर्माण झाला, म्हणून त्याची नोंद केली आहे. कारण आपली राष्ट्रीय संपत्ती म्हणजे केवळ भौगोलिक सीमा नव्हेत. आपली खारी-खुरी संपत्ती, राष्ट्रीय धन म्हणजे या देशातील संपूर्ण जनता होय. यांचा विकास, यांची प्रगती

हीच देशाचा विकास व प्रगती होय, आणि या दृष्टीने विचार करता अनंत काळापर्यंत अंशिक्षित , अडाणी राहिलेला या समाजातील दलितांचा वर्ग जोपर्यंत शिक्षण घोऱ्यान प्रगती करीत नाही, तो पर्यंत देशाची प्रगती होणार नाही असे वाटते.

दलित स्त्रीला शिक्षणाचे महत्त्व पटल्याने आज ती शिक्षणाकडे वळलेली दिसते. आपल्या मुलाबाळांनो चांगले शिक्षण घावे यासाठी ती धडपडताना दिसते. शंकरराव खरात व बाबुराव बागूल यांच्या कथोत शहरातील नोकरी करणा—या दलित स्त्रियांचे चित्रण आढळत नाही. पण पुढे हे चित्र लवकरच बदललेले पहायला मिळेल असे वाटते.

पूर्वीच्या लेखाकांनी ज्या उपेक्षित, दलित समाजातील व्यक्ती, घटना, प्रसंग यांना आपल्या लेखणीने वाड.मयात कधीच स्थान दिले नाही, त्या दलितातील दलित समाजातील स्त्री-पुरुषांचे भावविश्व, दुःख, वैदना, समस्या इ.ना शंकरराव खरात व बाबुराव बागूल यांनी वाचा फोडून त्यांना वाड.मयात अजरामर केले आहे. मराठी दलित कठोला त्याचे हे श्रेष्ठ योगदान आहे हे कोणालाही कबूल करावे लागेल.